## **DECCAN BEARINGS LIMITED**

AN ISO 9001:2008 COMPANY



REGD. OFF.: 315/321, PROSPECT CHAMBERS,

2ND FLOOR, DR. D. N. ROAD, FORT, MUMBAI-400 001. (INDIA)

TEL. : (91) (22) 2285 2552 / 2204 4159

FAX : (91) (22) 2287 5841 E-mail : info@deccanbearings.com Website : www.deccanbearings.com CIN NO.: L29130MH1985PLC035747



15th February 2022

To,
The Corporate Relations Department,
Bombay Stock Exchange Limited,
PJ Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai- 400 001.

Deccan Bearings Limited Scrip Code: 505703

Sub: Submission of Newspaper Clipping pursuant to Regulation 47 (1) (b) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015 for the Quarter ended 31st December, 2021.

#### Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith newspaper clipping of the Un-Audited Financial Result as per Regulation 47 (1) (b), 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015 for the Quarter ended 31st December, 2021 published in Mumbai Lakshdeep" (Marathi) and "Active Times" (English) on 15th February 2022 for your records.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You,

For Deccan Bearings Limited

Ankita Anil Patankar

Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

concern that my client, Mr. Baban Rames Patil, is desirous to purchase the Flat no. 20 n Building no. 1 admeasuring 225 sq.ft equivalent to 20.90 sq. mtr. Of carnet area of the 2nd floor of the building known as Andhe Tape Village Kaveri Chsl( S.ra. ) bein constructed by the Developers on the piece and parcel of Plot no. 31CTS No. 151 at Tape /illage, Dadabhai Road, Andheri west Mumbai - 400 058, together with 5 shares o Andheri Tape Village Kaveri Co-operativ Housing Society Limited of the face value of Rs. 50/- each aggregating to total face value of Rs. 250/--bearing distinctive numbers 1 to 5 issued by the said society under Shar Certificate No. 75 dated 2nd July, 2000 (for Short "the said Flat"), after duly settling th claims/rights of Mr. Manohar Jaysing Sawan being the owner/occupier of the said Flat. I the event of any other person or persons of Association of Persons or any other entit having and/or claiming any right, title, interest and/or claim in, to or over the said property or any part thereof either by way of sale, lease lien, charge, mortgage, gift, easement inheritance or any other interest, notice of suc a claim stating therein the nature of clair alongwith other particulars sufficient to identif the same including documentary evidence support of the same must be lodged in m office at 405, Sankalp Siddhi, Ram Bhavu Barve Marg, Near Shack Hotel, Vile Park (East), Mumbai 400 057 within a period of 14 days from the first publication of this notice In the event of our receiving no such notice within the aforesaid period or in the event any such notice not being accompanied b any documentary evidence in support thereo t shall be presumed that my client, the said Mr. Baban Ramesh Patil, is fully entitled so to purchase the said property after so settlin claims/rights of the aforesaid owners/occupiers but without being liable in any manne whatsoever to recognize such claim/s, if any which may be raised after the said period.

Advocate Mukesh B. Navnal Dated this 15th day of Feb, 2022.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that my client MR. GAUTAM ANIL KAPLIR the Sole owner of the Scheduled property. My client declares that his Father MR. ANII KAPUR (Since Deceased) and his Mother MRS POONAM KAPLIR were the Original Join Owners of the Scheduled Property. That the said MR. ANIL KAPUR expired on 31.07.2017 leaving behind him, a) his Wife MRS. POONAM KAPUR and his Sons b) MR. GAUTAM ANIL KAPUR, c) MR. EDDIE ÁNIL KAPUR & d) MF AKHIL ANIL KAPUR as his only legal heir and successors. That the 50 % undivided Shan of Late MR. ANIL KAPUR in the Schedule Property was transmitted in the sole name of MRS. POONAM KAPUR with the consent of th other legal heirs of MR. ANIL KAPUR. That b a Gift Deed dated 17th September, 202 Registered with Joint Sub Registrar, Mumb City 4 under Document Serial No. BBE4-12729 2021 on 17.09.21) the said MRS. POONAM KAPUR has diffed the Scheduled Property t MR. GAUTAM ANIL KAPUR i.e. my client. All/any person/s having any right, title demand or claim of any nature whatsoever

espect to the above or the Scheduled Proper or any part thereof by way of inheritance, sale exchange, release, lease, lien, possession attachment, lis-pendens, mortgage partnership, charge, gift, encumbrance otherwise howsoever and of whatsoever nature is / are hereby requested to make th same known with copies of all supportin documents to the undersigned within 1 fourteen) days of publication of this notice failing which any such claim/claims, if any c such person/organization/firm shall b eemed to have been waived and not bindin on my client and my client may proceed on th basis of the title of the Scheduled Propert narketable and free from all encumbrances SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No.B-5203 admeasuring 960 sq. ft. Carpe area on 52nd Floor along with 2 (Two) Ca Parking Space in the Building known as Lodh Parkside - The Park situated at Senapati Bapa Marg, Worli, Mumbai 400 011, constructed or all that piece or parcel of land bearing C.S o.464 of Lower Parel Division within t Registration District of Mumbai City Dated this 14th day of February, 2022.

> R.J. CHOTHANI - Advocate D-104 Ambica Darshan C.P. Road Kandivali (East), Mumbai 400 101

PARSHWA KUNJ **CO-OP. HOUSING** SOCIETY LTD. [REGD NO:MUM/WD/ HSG/(TC)/8207 2nd Babulnath Cross Lane, Behind Jain Mandir, Mumbai - 400 007

**PUBLIC NOTICE** LATE MRS. PRAVINABEN CHINUBHAI SHAH, owner of 50% Share in Flat No. 402 on the 4th Floor in the building of

the Society known as PARSHWA KUNJ Co-operative Housing Society Ltd., having address at 2nd Babulnath Cross Lane, Behind Jain Mandir. Mumbai - 400 007 died on 12.07.2002 without

making any nomination. Her legal heir **MRS. BHOOMIKA** VINEET DEDHIA has applied for membership of the society and property right in the said Flat No. 402 and Share Certificate No. 12 for 5 shares

of Rs.50/- each bearing distinctive numbers from 56 to 60 [both inclusive]. he society hereby invites claim /objections from the heirs for transfer of shares & interest of the deceased member in the

property of the society within a period of 15 days from the publication of this notice with Il necessary documents & proof If no claim/objections are received within the period

prescribed above, the society shall be free to deal in such manner as is provided under the Bve-Laws of the society. A copy of the registered

Bye-Laws of the society is available for inspection with the Hon. Secretary between 9 a.m. to 10 a.m. till the expiry of notice period.

> For PARSHWA KUNJ CO-OP. Housing Society Ltd. Hon. Secretary

#### **PUBLIC NOTICE**

Notice is given to the public at large on behalf of my clients Mr. Subhash Ganpati Patil and Mrs. Minakshi Subhash Patil that the property bearing Flat No. 1, Ground floor, Heera Panna CHS Ltd. admeasuring about 650 Sq Ft (built up), situated at Plot No. R-48 and R-49, MIDC Residential area, Dombiwali (E) Dist. Thane is owned and possessed by my clients. Hereinafter referred to as the said flat. My Clients have purchased the said flat from Mr. N. Jayaprakash by a registered agreement for sale dt. 05/12/2000. Bearing No. KLN3/1557/2000. Mr N. Jayprakash had purchased the said flat from Mr. D.S.Kondaskar, who was the original member of the said society, by a registered Agreement for sale dt. 18/07/1995 bearing No. KLN3/3209/1995. Now my clients want to acquire/transfer the leasehold rights in respect of the said flat in their favor in the record

Therefore, any person(s) having any claim in respect of the above referred flat by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, lien tenancy subtenancy, license, hypothecation, beneficial interest under any decree, order or award, howsoever, are hereby requested to make the same known in writing with supporting documents to the undersigned within a period of 15 days (both days inclusive) of the publication. It is hereby noticed that we cannot entertain any objection if raised after lapse of said period.

Date: 14/02/2022 Advocate, Mrs. Tapasya S. Mhatre

3, N.J.House, Opp Court Bhaji Market Road, Kalyan (W)

# SAGAR SOYA PRODUCTS LIMITED

REGD. OFFICE: 32, Vyapar Bhavan, 49, P.D. Mello Road, Mumbai, Maharashtra-400009 CIN: L15141MH1982PLC267176 Tel No. 022 32997884 Fax. 23487884 Web site: compliance.ssp@gmail.com Email ID: www.sagarsovaproducts.com

<u> </u>	n-audited Financial Results for the Quar			₹ in Lakhs
Sr. No	Particulars	Quarter ending 31.12.2021	(31.12.2021) (Year to date Figures/Previous Year ending)	Quarter ending 31.12.2020
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1	Total Income from Operations	0.00	0.00	0.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items )	-10.72	15.88	-15.66
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items )	-10.72	15.88	-15.66
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )	-10.72	15.88	-15.66
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-10.72	15.88	-15.66
6	Equity Share Capital	29.26	29.26	29.26
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
8	Earnings Per Share (of $\stackrel{?}{_{\sim}}$ 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	-3.66	5.42	-5.35
	(b) Diluted	-3.66	5.42	-5.35

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the QuarterlyFinancial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

By Order of the Boar For SAGAR SOYA PRODUCTS LIMITED Arun Kumar Sharma

Director

DIN: 00369461

Place: Mumbai

Date: 14/02/2022



**Shreeyam Power and Steel Industries Limited** Regd. Office: Regd. Office: Plot No. 332, New GIDC, Industrial Estate Phase II, Village: Mithirohar, Taluka, Gandhidham (Kutch) 370 201, Guiarat, India | Tel: +91 22 22886267/22025098 | Fax: +91 22 22025084

E Mail: anurag\_gangrade@nationaltmt.com I Website: www.spsil.in, www.natinonaltmt.com | CIN: U45200GJ1995PLC127887 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER, 2021

		Rs. in Lacs	except EPS
		Quarter	Year
SI.		ended	ended
No.	Particulars	31 December,	31st March,
IVO.		2021	2021
		Unaudited	Audited
1	Total Income from Operations	27,762.00	85,744.00
2	Net Profit / (Loss) for the period		
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	173.00	3,507.00
3	Net Profit / (Loss) for the period before tax		
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	173.00	3,507.00
4	Net Profit / (Loss) for the period after tax		
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	173.00	3,507.00
5	Total Comprehensive Income for the period		
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)		
	and Other Comprehensive Income (after tax)]	173.00	3,520.00
6	Paid up Equity Share Capital	17,546.00	17,546.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	849.85	849.85
8	Securities Premium Account	16,516.99	16,516.99
9	Net worth	31,504.00	36,401.00
	Paid up Debt Capital / Outstanding Debt	15,180.00	14,172.00
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-
	Debt Equity Ratio	0.35	0.39
13			
	(for continuing and discontinued operations) -		
	1. Basic:	0.09	1.84
	2. Diluted:	0.09	1.84
	Capital Redemption Reserve	-	-
	Debenture Redemption Reserve	-	-
	Debt Service Coverage Ratio	0.81	1.30
17	Interest Service Coverage Ratio	1.29	2.31
N. 4			

The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the Quarter ended 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the GEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format o the unaudited financial results for the Quarter ended 31st December, 2021 are available or the website of the Stock Exhange i.e., Bombay Stock Exchange (https://www.bseindia.com/ and the Company(http://spsil.in/).

For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinen tisclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the JRL (https://www.bseindia.com/).

The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financia tem(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

For and on behalf of the Board of Directors Davesh Khandelwa

Place: Indore Date: 15 February, 2022

Managing Director DIN: 02997266

SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

Registered Office: 11. Shah Industrial Estate, Opp. Anna Temple, New link Road, Andheri (West) Mumbai - 400053. Phone: 022-66920678/ 79 | Mail ID: scclindia@ yahoo.co.in | CIN: I45202MH1949PLCD07048

Extract of Statement of Standalone Unaudited Results for the Quarter Ended $31/12/2021$				
			(Rs. In Lacs)	
Particulars	Quarter ended 31/12/21	Year Ended 31/03/21	Quarter ended 31/12/20	
	(Unadited)	(Audited)	(Unadited)	
Total income from operations (net)	85.61	172.77	20.67	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(34.89)	(475.11)	(264.17)	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(34.89)	(475.11)	(264.17)	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(34.89)	(481.46)	(264.17)	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(34.89)	(481.46)	(264.17)	
Equity Share Capital	161.25	161.25	161.25	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	(8,996.57)	-	
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 100/- each) Basic & Diluted (in Rs.)	(21.64)	(298.58)	(163.83)	
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 100/ - each) Basic & Diluted (in Rs.)	(21.64)	(298.58)	(163.83)	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/ Nine-months Ended Results filed ith the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure

equirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Nine-months Ened Results are

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in cordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

Sd/ - (Dinesh K. Poddar) ated: 14/02/2022 Directore. (DIN NO. 00158597)

# PUBLIC NOTICE

Notice is hereby given that The Share Certificate No 01 of Bal. Anand Co. Operative Housing Society Ltd, Bldg No. 171, Flat No 5680 Kannamwar Nagar Vikroli (East), Mumbai - 400083 standing in the name of Mrs Shantabai Damodar Sathe have been reported lost / stolen

PUBLIC NOTICE

Class, Thane Criminal M.A. no. 1093 of 2021 Ambekar Nagar Zopadpatti Uttan Road, Bhainder West, Thane

Mira Bhainder Municipal Corporation

Through Commissioner
Main Office, Bhainder (W), Dist. Thane ... Responden Declaration is hereby given that appplicant hivkumar Sundaram, Birth on 24/05/1992 The applicant had approached to the Hon'ble court U/s 13(3) of Registration of Birth 8 death Act 1969, for Birth certificate of his self hence herby calling objectionin this regard anyone if having, than present their presen objection within **30 days** from the date o publication in this Hon'ble court.

If objection not received from anyone within specified time, than death certificate

will be issued to the applicant AND objection vill be not entertained. The notice is published on 01-02-2022 under my signature & seal of this Hon'ble



ourt.

BY ORDER Assistant Superintendent JMFC, 8th Court, at Thane

### **PUBLIC NOTICE**

, Army No.14859530K Nk/MT Shiv Kumar s/o Shri Kunvarpal Singh age 27 yrs, r/o Village Nagla Bouna PO Kalhour Panchha The-Ghiror Distt Mainpuri, State U.P presently serving in Kalal Rashtriya Rifles located in Naushera Tehsil, Rajouri District, Jammu and Kashmir do solemnly hereby state under oath that:-

- 1. I am serving in the above stated location; I am serving as Nk (Naik) ir Indian Army since Jun 2012.
- 2. My wallet (Money Purse) was lost on 21 Feb 2019 at Adalat Marke near Patiala Railway Station while I was posted in Patiala Cantonment The wallet consisted of My Aadhar No. 813890412471, Canteen Smar Card No. GA02051468834500E02 Pan Card No. EKRPS9715M DI No. UP8420170006566 and photograph in uniform.
- 3. My wallet was handed over at Patiala Cantonment Main Gate by an unknown civilian on 22 Feb 2019. Lirecovered my wallet with above mentioned documents. During the month of Nov 2019, while I was or leave, I received a call and the caller started accusing me of cheating people on the online classified website OLX. I realised that someon was misusing my documents and impersonating me to carry ou fraudulent transactions / trade. I immediately filed a Lost FIR at State Crime Record Bureau Lucknow on 19 Dec 2019 having L.A.R No
- 4. I further state that I am not dealing through OLX Business site or an any
- other such classified websites that deal in E- Business / Marketing 5. Any misuse of my Aadhar card and canteen smart card for any such
- transaction is not attributable to me. 6. I have not knowingly and willingly shared copy / photograph of my Aadhar card and Canteen smart card to any third party for any conduct of any commercial / business transactions.
- . I state that the above statement is true and correct best of my know edge

#### **PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED**

CIN:L28100MH1972PLC015817
Registered Office: Near Old Motor Standitwari Nagpur - 440008, Mahatrashtra
Telephone No: 0712-2768743 - 49, Email Id: prabhu.steel@yahoo.com Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended

(Rs. In Lacs **PARTICULARS** For the For the Nine Quarter Ended 31-Dec-2021 31-Dec-2020 31-Dec-2021 Total Income from Operations
 Net Profit/(Loss) for the period (before Tax, 498.44 386.21 1,028.66 14.29 15.64 Exceptional and/or extraordinary items) 48.84 14.29 15.64 48.84 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items) 1.39 15.64 35.94 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 35.94 71.70 Equity Share Capital (face value of 10/- each) Earnings Per Share (for continuing and discontinued operations)-5.01

Diluted The figures for the corresponding previous period have been regrouped / reclassified wherever necessary, to make them comparable. The financial results for all the periods have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind A) notified under section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards (Ind 2015, as amended from time to time and other recognized accounting practices and policies to the extent applicable. The Company operates only in One Segment it. a Trading of I non and Steel, hence the Indian Accounting Standards (Ind AS) - 108, "Operating Segment" is not applicable to the Company.

The Company has neither Subsidiary nor Associates and Joint Venture, hence the reporting under the Ind AS - 110, "Consolida Financial Statements" is not applicable. The above unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently the same ha been approved by the Board of Directors at their respective meetings held on February 14, 2022. The Statutory Auditor has issued unmodified review record on these mealths.

As per the Regulation 46(2) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Unaudite Financial Results are available on the Company's website www. <a href="https://www.prabhusteel.in/">https://www.prabhusteel.in/</a>

For Prabhu Steel Industries Limite

DIN-00291083 PRATIK PANELS LIMITED

Regd Office: Gala No. C-2 (H. No. 366/8-2), Gr. Floor, Gurudev Complex, Behind Deep Hotel, Sonale Village Bhiwandi Thane - 421302 IN.

Email ID: pplby8@gmail.com, Website: www.pratikpanels.com

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2021	Quarter ended 30.09.2021	Quarter ended 31.12.2020
1	Total Income from Operations	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-5.44	-1.83	-1.94
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-5.44	-1.83	-1.94
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-5.44	-1.83	-1.94
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-5.44	-1.83	-1.94
6	Equity Share Capital	389.85	389.85	389.85
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	-0.14	-0.05	-0.05
	(b) Diluted	-0.14	-0.05	-0.05
No	te: The above is an extract of the detailed format of with the Stock Exchanges under Regulation 33 Requirements) Regulations, 2015. The full formation of the contract of t	of the SEBI (L	isting and Oth	er Disclosure

Company's website For Pratik Panels Limited

Pankai Mishra Date: 14/02/2022 Director DIN: 03604391 Place: Thane

HARIYANA VENTURES LIMITED

(Formerly known as Harlyvana Metals Limited)
CIN: 199999MH1975PLC018080

Regd. Office: Old Motor Stand, Itwari, Nagpur - 440008, Maharashtra, India
www.hariyanametals.in; Email Id: hariyanametals @mail.com; hariyana\_ngp@bsnl.in,
Phone\_0712-2768011\_978R42-40

	Phone: 0712-2768301 / 276 Statement of Standalone Unaudited Financial Results 31st December, 20	for the Quarte	er and Nine N	ionths ended (Rs. In Lacs)
SR. No	PARTICULARS	For the Quarter Ended		For the Nine Month ended
		31-Dec-2021		31-Dec-2021
$oxed{oxed}$		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	144.53	81.10	373.67
2	Net Profit/(Loss) for the period			
	(before Tax, Exceptional and/or extraordinary items)	(5.66)	9.47	(7.67)
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or extraordinary items)	(5.66)	9.47	(7.67)
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or extraordinary items)	(4.96)	9.47	(6.97)
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	(4.96)	9.47	(6.97)
6	Equity Share Capital (face value of 10/- each)	58.05	58.05	58.05
7	Other Equity	-		-
8	Earnings Per Share			
	(for continuing and discontinued operations)-			
	Basic:	(0.85)	1.63	(1.20)
	Diluted:	(0.85)	1.63	(1.20)
Ne	den -			

The financial results for all the periods have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") notified under section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Ruli 2015, as amended from time to time and other recognized accounting practices and policies to the extent applicable. The Company operates only in One Segment i.e. Trading of Iron and Steel, hence the Indian Accounting Standards (Ind AS)

ting Segment" is not applicable to the Company The Company has neither Subsidiary nor Associates and Joint Venture, hence the reporting under the Ind AS - 110, "Consolidation of the Ind AS - 110," Consolidation of the Ind AS - 110, "Consolidation of the Ind AS - 110," Consolidation of the Ind AS - 110, "Consolidation of the Ind AS - 110," Consolidation of the Ind AS - 110, "Consolidation of the Ind AS - 110," Consolidation of the Ind AS - 110, "Consolidation of the Ind AS - 110," Consolidation of the Ind AS - 110," Consolidation of the Ind AS - 110," Consolidation of the Ind AS - 110, "Consolidation of the Ind AS - 110," Consolidation of the Ind Financial Statements\* is not applicable.

The above unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently the same ha been approved by the Board of Directors at their respective meetings held on February14, 2022. The Statutory Auditor have As per the Regulation 46(2), of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Unaudite

Place: Nagpur Date: 14.02.2022

NOTICE

NOTICE is hereby given that Mrs. Suvarna Ratna More intends to purchased Flat No. B-4 Ganga Yamuna Co-Operative Housing Society Limited, Dombivali - 421301 from Miss. Urvi Dineshkumar Rajani & Mrs. Ketki Dineshkumar Rajani & Mr. Dineshkumar Ghusalal Rajani who has approached IDBI Bank Ltd, for creation of mortgage of the said Apartment in favor of the Bank.

1. This is to place on records that vide registered agreement for sale dated 20/04/2006 Mr. Ram Karbhari Holkar and Mr. Karbhari Baburao Holkar became owner of said flat, Mr. Karbhari Baburao Holkar died on 21/09/2010 leaving behind his legal heirs viz Smt Malati Karbhari holkar - Wife, Mr. Shaym karbhari holkar - Son, Smt. Ranjana Eknath Lihe - daughter, Sau. Alka Ramesh Rahatal daughter, Sau. Seema Pandurang Bute - daughter & Mr. Ram Karbhari Holkar - son as only his legal heirs and legal representative 2. Further to place on records that vide registered agreement for sale dated 23/01/2015 Mr. Ram Karbhari Holkar sold said flat to Miss. Urvi Dineshkumar Rajani and Mrs. Ketki Dineshkumar Rajani and Mr. Dineshkumar Ghusalal Rajani thus, any person having any claim against or to said Apartment by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing alongwith s upporting documents to the below mentioned address within Seven days from the date hereof, otherwise it shall be accepted that there does not exist any such claim and the same if any will be considered as waived.

MUMBAI Dated this 15th Feb 2022

Date: 14-02-2022

Mumbai.

M/s. G. H. Shukla & Co. (Advocate & Notary) Office no. 30, 3rd Floor, Islam Bldg., Opp. Akbarallys Men's, V. N. Road, Fountain, Mumbai-400 001.

**ELEGANT FLORICULTURE & AGROTECH (I) LIMITED** 101, Sagarika CHS Ltd., Plot No. 89, Juhu Tara Road, Santacruz West, Mumbai - 400 049 Email ld : elegantflora2012@gmail.com, Web Site : www.elegantflora.in CIN No. L01110MH1993PLC073872

Extract of Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended 31 December, 2021 (Rs. In Lakhs Nine Months ended Year Ended Quarter ended 30/09/21 31/12/20 31/12/21 31/12/20 Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 
 42.82
 39.31
 28.73
 103.10
 58.75
 98.79

 28.60
 20.89
 7.82
 57.87
 19.44
 -10.52

 28.60
 20.89
 7.82
 57.87
 19.44
 -45.30
 Total Income from operations Net profit/loss for the period before tax and exceptional items Net profit/loss for the period after tax(after exceptional items) Total comprehensive income for the period(comprising profit for the period(after tax) and other comprehensive income (after tax 2000.00 | 2000.00 | 2000.00 | 2000.00 | 2000.00 | 2000.00 Equity share capital

Other equity(excluding revaluatuion reserves) Earning per share(in Rs.)(face value of Rs.10/-each) 
 0.14
 0.10
 0.04
 0.29
 0.10
 -0.23

 0.14
 0.10
 0.04
 0.29
 0.10
 -0.23
 Basic(Not Annualised) Diluted(Not Annualised) The above is an extract of detailed format of Standalone Financial Results for the quarter ended 31-12-2021 filed with stock exchange on 14.02.2022. The full format of the said financial results are available on the Stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.bseindia.com).

2. The above results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the

**BINAYAK TEX PROCESSORS LIMITED** Regd. Office: 384-M, Dhabolkar Wadi, 5th Floor, Kalbadevi Road, Mumbai - 400 002

CIN: L17110MH1983PLC030245 Statement of Standalone Unaudited Results for the quarter ended 31st December, 2021

(Rs in Lakhs **Particulars** ended 31.12.2021 31.12.2021 31.12.2020 31.03.202 (Audited) Total Income from Operations (Net) 6,817.41 17,508.14 6,084.14 20,068.76 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items) 160.9 165.89 92.02 607.62 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) 160.9 165.89 92.02 607.62 Net Profit / (Loss) for the period after tax 446.72 (after Exceptional items) 100.01 201.02 71.13 Equity Share Capital 71.13 71.13 71.13 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown 7.664.34 in the Audited Balance Sheet as of 31.03.2021 Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) 28.26 62.80 . Basic 14.06 62.80 . Diluted 18.79 14.06 28.26

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. Th full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange webs www.bseindia.com and at Company's website at www.binayaktex.com

For BINAYAK TEX PROCESSORS LIMITED (Pradipkumar Pacheriwala)

For Elegant Floriculture & Agrotech (I) Limited Sd/-

February 14,2022 Director

# **G D TRADING AND AGENCIES LIMITED**

Regd. Office: Indian Merchantile Chambers, 03rd Floor, 14-R Kamani Marg, Ballard Estate, Mumbai-400001 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 31/12/2021 (Amount in Lakhs)

	(				
Sr. No.			Quarter ended	Nine Months ended	Year ended
		31.12.21	31.12.20	31.12.21	31.03.21
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from Operations	0.00	0.00	0.00	0.00
2	Net Profit / Loss for the period (before Tax,				
	Exceptional and / or Extraordinary items)	(0.73)	(0.70)	(5.71)	(8.25)
3	Net Profit / Loss for the period after tax (after				
	Exceptional and / or Extraordinary items	(0.73)	(0.70)	(5.71)	(8.25)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period (After				
	tax) and Other Compreshensive Income				
	(After tax)]	(0.73)	(0.70)	(5.71)	(8.25)
5	Equity Share Capital	10.00	10.00	10.00	10.00
6	1. Basic:	(0.73)	(0.70)	(5.71)	(8.25)
	2 Diluted:	(0.73)	(0.70)	(5.71)	(8.25)

2. Diluted: (0.73) (0.70) (5.71) (8.25)

Note: Note: The above is an extract of the detailed format of the Un-audited Financial Results for the Quarter ended 31st December, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results for the Quarter ended 31st December, 2021 are available on the Stock

Exchange website (www.bseindia.com) and Company's website For and on behalf of the Board Sd/-

Bharat Somani

DIN No-00286793

Director

Date: 14.02.2022 Place: Mumbai

DECCAN BEARINGS LIMITED gistered Office: 315/321 Prospect Chambers, Dr.D.N.Road, Mumbai-40 Tel No.: 022-2285252, Website: v. www.deccanbearings.in CIN: L29130MH1985PLC035747, Email ID: info@deccambearings.in

Extract of the Standalone unaudited Results for the Quarter Ending on 31.12.2021

SL			Quarterl	y	Nine Moi	nth Ended	on
ŞL No.	Particulars	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
NO.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	0.51	0.85	10.89	5.46	92.78	106.29
2	Net Profit for the period (before Tax,						
	Exceptional and Extraordinary items )	(4.32)	(3.93)	(7.60)	(14.10)	(17.55)	(23.73)
3	Net Profit for the period before tax						
	(after Exceptional items )	(4.32)	(3.93)	(7.60)	(14.10)	(17.55)	(23.73)
4	Net Profit for the period after tax						
	(after Exceptional and Extraordinary items)	(4.32)	(3.93)	(8.65)	(14.10)	(18.60)	(26.95)
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income	l					
	(after tax)]	(4.32)	(3.93)	(8.65)	(14.10)	(18.60)	(26.95)
6	Equity Share Capital	218.33	218.33	218.33	218.33	218.33	218.33
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Audited Balance	l					
	Sheet of the previous year						(89.73)
8	Earnings Per Share (of ` 10/- each)						
	for continuing and discontinued operations	l					
	Basic	(0.20)	(0.18)	(0.40)	(0.65)	(0.85)	(1.23)
	Diluted	(0.20)	(0.18)	(0.40)	(0.65)	(0.85)	(1.23)
Not	ne i						

The above is an extract of the detailed format of Quarter ended 31st December, 2021 Financial Results filed with the Stock

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarter ended 31st December, 2021 Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.decanbearings.in)

Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, For Deccan Bearings Limited

Ritesh Parab

Place : Mumbai Date : 14.02.2022 DIN NO.:09494605

# चंद्रपूर जिल्ह्यात २० करोनामुक्त

चंद्रपूर , दि.१४ : गेल्या २४ तासात जिल्ह्यात २० जणांनी करोनावर मात केली असून त्या रञ्ग्णांना रञ्ग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच नवीन रञ्ण बाधीत झाले आहे. जिल्हयात सोमवारी मृत्यू संख्या शून्य आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ९८ हजार ७६२ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ९६ हजार ९११ झाली आहे. सध्या २८८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८ लाख ६२ हजार ८१८ नमुन्यांची तपासणी

करण्यात आली असून त्यापैकी ७ लाख ६२ हजा ७९५ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

. तंग हे फ्लॅट क्र.२०१, गौरव अविष्कार को–ऑप.हौ.सो ले.चे सदस्य व मालक होते. सदर सदस्य श्री. प्रितः ारा ज नदस्य जाराजन होए। कान्सीराम सिंग यांचे दिनांक १९.०१, २०१० रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा श्री. हॅप्पींदर सिंग प्रितम सिंग शान्डील हे मयत सदस्याचे कायदेशीर वारसदार असून नोंद क्र.टीएनएन१०-१९३३-२०२२ अंतर्गत दिनांव धिकारासाठी अर्ज करीत आहेत. खालील स्वाक्षरीकत कील यांनी सदर फ्लॅटमधील मयत सदस्याचे शेअर, हिर काल पना सदर पराटमधारा नवत सदस्याच राजर, हात स्तांतरणासाठी दावेदार/आक्षेपकर्ता किंवा वारसदारांकडून यांचे दावा/आक्षेप पृष्ठ्यार्थे पुराञ्याच्या प्रतिसह सदर सूचना काशन तारखेपासून १५ दिवसात दावा किंवा आक्षेप गांविले आहेत. वर विहित कालावधीत कोणताही दावा/ भाक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाण गयत सदस्याचे शेअर्स व हित यासह व्यवहार करण्यास माइ शिल मुक्त असतील.

दिनांक: १५/०२/२०२ ठिकाण: मीरा रोड, ठाणे श्री. एस.जी. पाटील, वकील उच्च न्यायालय, अपुर्वा दुकान ६, इमारत क्र.बी-११, सेक्टर क्र.७, शांतीनगर, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७.

# यूनियन बैंक 🕖 Union Bank

Andhra Corporation

अंबरनाथ शाखाः दरवाजा क्र.२-तळमजला. श्रद्धा कॉम्प्लेक्स-शिव मंदिर रोड. जि. ठाणे. अंबरनाथ-४२१५०१

### (नियम-८(१))

ज्याअर्थी: खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, अंबरनाथ शाखे**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०२.११.२०२१ रोजी वितरीत केलेल्या मागणी सचनेनसार कर्जटा मे. इकोप्लस इंडस्ट्रीज, भागीदार-श्री. देबोप्रिया वॅनर्जी व श्री. कृष्णचंद्र श्रीकांत मिश्रा आणि जामिनदार-श्री. देबोप्रिया बॅनर्जी व श्री. कृष्णचंद्र श्रीकांत मिश्रा, श्री. श्रीकांत मिश्रा व श्रीमती शांती श्रीकांत मिश्रा यांन सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम **रु.१७,७५,०५४.३९ (रुपये सतरा लाख पंच्याहत्त** हजार चोपन्न आणि पैसे एकोणचाळीस फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते

. कर्जदार/तारणकर्ता/जामीनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता, जामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाल नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा १० फेब्रुवारी, २०२२** रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्ष्म वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तस्तूदीनुसार प्रतिभूत गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ** इंडिया,अंबरनाथ शाखा यांच्याकडे रु. १७,७५,०५४. ३९ (रुपये सतरा लाख पंच्याहत्तर हजार चोपन्न आणि पैसे एकोणचाळीस फक्त)अधिक त्यावरील व्याज जमा करावी

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.५०५, इमास्त क्र.४, पिंक सिटी, गट क्र.४८, सीटीएस क्र.९३५३(पी), गाव मोरिवली, अंबस्नाथ

(पश्चिम), ठाणे-४२१५०१ या जागेचे तत्सम तारण. प्राधिकत अधिकारी, यनियन वँक ऑफ इंडिया

#### **DECCAN BEARINGS LIMITED**

istered Office: 315/321 Prospect Chambers, Dr.D.N.Road, Mumbai-40 Tel No.: 022-22852552, Website: www.deccanbearings.in CIN: L29130MH1985PLC035747, Email ID: info@deccanbearings.in Extract of the Standalone unaudited Results for the Quarter Ending on 31.12.2021

SL			Quarterl	у	Nine Moi	nth Ended	Year ender on
No.	Particulars	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.202 <sup>-</sup>
140.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	0.51	0.85	10.89	5.46	92.78	106.29
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items )	(4.32)	(3.93)	(7.60)	(14.10)	(17.55)	(23.73)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	(4.32)	(3.93)	(7.60)	(14.10)	(17.55)	(23.73)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	(4.32)	(3.93)	(8.65)	(14.10)	(18.60)	(26.95)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4.32)	(3.93)	(8.65)	(14.10)	(18.60)	(26.95)
6	Equity Share Capital	218.33	218.33	218.33	218.33	218.33	218.33
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						(89.73)
8	Earnings Per Share (of `10/- each) for continuing and discontinued operations						
	Basic	(0.20)	(0.18)	(0.40)	(0.65)	(0.85)	(1.23)
	Diluted	(0.20)	(0.18)	(0.40)	(0.65)	(0.85)	(1.23)

The above is an extract of the detailed format of Quarter ended 31st December, 2021 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended 31st December, 2021 Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.deccanbearings.in) Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, with properties the control of the control of the statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules,

For Deccan Bearings Limited

Ritesh Parab

Place : Mumbai Date : 14.02.2022

Additional Director DIN NO.:09494605

# **AVIVA INDUSTRIES LTD**

Regd.Office: 4th Floor, Jaya Talkies, S.V Road, Opp. Indraprastha, Borivali(W), Mumbai - 400092 Corporate Office: C-3/1001 Anushruti Tower, Nr. Jain Derasar, Opp. New York Tower, Thaltej Cross Road, S.G. Highway, Ahmedabad-380054

	Phone: 079- 26856815 E-Mail : aviva.amd@gmail.com (Rs in Lacs Except Earning Per Share)								
	Extract of statement of Unaudited Financial Results for	the Quarter end	ded December 3	1, 2021					
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2021 Unaudited	Quarter ended 31.12.2020 Unaudited	Year ended 31.03.2021 Audited					
1	Total income from operations (net)	10.8		9.5					
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and Extraordinary items)	0.84	-1.83	0.32					
3	Net profit / (Loss) for the period before Tax								
1.	(after Exceptional and Extraordinary items)	0.84	-1.83	0.32					
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after								
_	Exceptional and Extraordinary items)	0.84	-1.83	0.32					
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit / (Loss) for the period (after	0.04	4.00	0.00					
	tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.84	-1.83	0.32					
6	Equity share capital (face value of INR 10)	149.9	149.9	149.9					
7	Reserve excluding Revalution Reserve		-	294.33					
8	Earning per share (before and after								
	extraordinary items)	0.06	-0.12	0.02					
	Basic & Diluted :								

### Notes:

Place: Ahmedabad

Date: 12-02-2022

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filled with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosur Requirements) Regulations 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and also on the Company's website www.avivaindustries.com.
- Above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board o Directors in their meeting held on February 12, 2022.

By order of the Board

DIN: 01962391

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

Bharvin S Patel Chairman and Managing Director

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन नंबर: एल२९२२०एमएच१९८९पीएलसी०५२३०५ **नोंदणीकृत कार्यालय:** ३०४, अभय स्टील हाऊस, कर्णाक बंदर, बडोदा स्ट्रीट, मुंबई-४००००९. (भारत), दूर.:०२२-२३७१४८८६, फॅक्स:०२२-२३७३५७३६, **ई-मेल:** corporate@akartoolsltd.com **कार्पोरेट कार्यालय:** ई-५, एमआयडीसी, वाळुंज, औरंगाबाद-४३११३६ (म.राज्य) भारत

फोन: (०२४०) ६६४७२१३, ई-मेल: Corporate@akartoolsltd.com २१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(480) (40) (40)						7 · · · · · · · · · · · · · · · · · · ·
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेले ९ महिने	संपलेले वर्ष
तपशील	३१.१२.२०२१	३०.०९.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	३१.०३.२०२१
	अलेखापरिक्षाित	अलेखापरिक्षाित	अले खापरिक्षात	अलेखापरिक्षाित	अलेखापरिक्षाित	ले खापरिक्षाित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (उत्पादन शुल्क/जीएसटीच्या निय्वळ) कालावधीकरिता निय्वळ नफा/(तोटा)	६५३७.८२	4९८४.३७	५२९८.११	9८9९9.00	990६0.२६	9८८०५.७9
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	900.99	988.40	(१३७.७३)	838.9८	498.40	(२०९.४६)
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	900.99	988.40	२५.३३	४३४.९८	(३५१.५१)	(२०९.४६)
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित	२१०.००	943.64	(३.२१)	860.80	(३७६.०४)	(२८३.८८)
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२१०.००	943.84	(३.२१)	840.80	(३७६.०४)	(२९६.८२)
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/– प्रती) राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित	५३९.४	५३९.४	439.80	५३९.४०	439.8	439.80
राखीव वगळून)						२०२०.५८
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.५/- प्रत्येकी)						
१. मूळ	9.84	٩.8२	(0.03)	8.84	(३.४९)	(२.६३)
२. सौमिकृत	9.84	٩.४२	(0.03)	8.84	(3.86)	(२.६३)

दिनांक : १४.०२.२०२२

स्थळ : औरंगाबाद

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडकडे सादर करण्यात आलेट तिमाहकरिताचे वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाहीकरिताचे वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.akartoolsltd.com
- वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही/नऊमाहीकरिताचे वित्तीय निष्कर्ष हे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५, सुधारितप्रमाए सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ तसेच त्यातील आवश्यक नियमासह आणि लागू मयदित लेखा योजना व सरावानुसार विहित भारतीर लेखाप्रमाण (इंड-एएस) नुसार तयार केले आहे.

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडकरित सही /

सुनिल टोडी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००६१९५२

दिनांकः १४ फेब्रुवारी, २०२२

ठेकाणः मुंबई

### यूनियन बैंक 🕖 Union Bank

**रेल्वे स्थानक, ठाणे शाखा:** १५,१६, तळमजला, पॅराडाईज हाईटस, शिवाजी पथ, ठाणे (प.), महाराष्ट <u>(नि</u>यम−८(१))

### ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता

न्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, रेल्वे स्थानक ठाणे शाखे**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७.०४.२०२१ रोजी वितरीत केलेल्य गिणी सूचनेनुसार कर्जदार श्री. संतोष सैलु मक्का व श्रीमती राजामनी मक्का, जामिनदार-श्री. अरुण कुमार <mark>नारायणलाल सहलोत व श्री. नरेंद्र राजाराम मछा</mark> यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आंत देर क्रम रु.२०,७३,०५०.७५ (रुपये वीस लाख त्र्याहत्तर हजार पन्नास आणि पैसे पंच्याहत्तर फक्त) जमा करण्या सांगण्यात आले होते.

कर्जदार/तारणकर्ता/जामीनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता जामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खार्ल

नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा १४ फेब्रुवारी, २०२२** रोजी घेतलेला आहे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतदीनसार प्रतिभ ालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेस कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन वँक ऑफ** इंडिया, रेल्वे स्थानक, ठाणे शाखा यांच्याकडे रु.२०,७३,०५०.७५ (रुपये वीस लाख च्याहत्तर हजार पन्नास

**आणि पैसे पंच्याहत्तर फक्त)** अधिक त्यावरील व्याज जमा करावी प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, ए३ इमारत, मानस हिल्स, गाव खातिवली, ता. शहापूर, जि. ठाणे–४२९६०१ दिनांक : १४.०२.२०२२ प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

# यूनियन बैंक 🔰 Union Bank

अंबरनाथ **गारवा:** दरवाजा क.२-तळमजला. श्रद्धा कॉम्प्लेक्स-शिव मंदिर रोड. जि. ठाणे. अंबरनाथ-४२१५०१

#### (नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, अंबरना गारवे**चे प्राधिकत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम महवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सचनेन्स

१) श्री महेण अस्मरोमल लखनी श्रीमती वसवा महेण लखनी आणि श्री हरेण अस्मरोमल लखनी यांना मर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.३३,४३,१६९.०० (रुपये तहतीस लाख त्रेचाळी हजार एकशे एकोणसत्तर फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते. (मागणी सूचना दिनांक २९.०६.२०२९ २) मे. साहिल गार्मेटस्, मालकः कुमारी वरखा महेश लछानी, जामिनदार-श्री. महेश अस्सुदोमल लछान यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.७,९१,६२९.०० (रुपये सात लार एक्याण्णव हजार सहाशे एकोणतीस फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते. (मागणी सचना दिनांव

ज्ञामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाल

नमृद केलेल्या मालमत्तेचा **ताबा १० फेब्रुवारी, २०२२** रोजी घेतलेला आहे. कर्जदारांचे लक्ष्म वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतिभृत ालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेस कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ** इंडिया, नाहर भांडूप शाखा यांच्याकडे रु.४१,३४,७९८.०० (रुपये एकेचाळीस लाख चौतीस हजार सातर्श अ**ठ्ठ्याण्णव फक्ते)** अधिक त्यावरील व्याज जमा करावी

#### प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१०१, क्षेत्रफळ १५८९ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, १ला मजला, गंगोन्नी हाईटस्, सी होल्ड जमीन खोली क्र.९७ व ९६, ब्लॉक सी-१६, सीटीएस क्र. २४०४५ व २४०४६, उल्हासनगर, कॅम्प क्र. ५, जिल्हा ठाणे-४२१००५. दिनांक : १०.०२.२०२२

ठिकाण: मंबर्ड

# **STATE BANK OF INDIA**

किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, एमटीएनएल इमारत, देविदास रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४००१०३.

दर.:0२२-२९६८७५५५

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

### मागणी सूचना

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियर ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्टेट बॅक ऑफ इंडियाचे प्राधिकत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये त्यांनी वितरीत केलेल्या २०.१०.२०२१ रोजीच्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्रीमती विजयश्री हरिश ठाकूर, श्री. हरिश ठाकूर यांची पत्नी, पत्ता: १) जी-६/२, कल्पतरु कोहौसोलि., सेक्टर १४, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८. २) फ्लॅट क्र.११०३, ११वा मजला, विंग ए, नक्षत्र ग्रीन्स ए कोहौसोलि.. गाव जुचंद्र, नायगाव पूर्व, तालका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत २०.१०.२०२१ रोजी देय रक्कम रू. ३०,४१,४५०/- (रूपये तीस लाख एकेचाळीस हजार चारशे पन्नास फक्त) तसेच करारदराने उपरोक्त रकमेवरील पढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिकार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर सूचना ना-पोहोच झाली. जर त्यांची इच्छा असल्यास सदर मागणी सूचनेची प्रत खालील स्वाक्षरीकर्ताकडून कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्राप्त करावी. मागणी सूचनेचे मजकुर खाली नमुद केले आहे. तुमचे

खाते ३०.०९.२०२० रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकत करण्यात आले तथापि कर्जदार/जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी देय तारखेला उपरोक्त रक्कम तसेच उपरोक्त रकमेवरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादीसह एकत्रितपणे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत बँकेकडे जमा करावी. सदर करारनामा व दस्तावेजाअंतर्गत कर्जदार/जामिनदारांनी प्रतिभूती म्हणून बँकेकडे खाली नमुद केलेली मालमत्ता तारण ठेवली होती. जर कर्जदार/जामिनदार है उपरोक्तप्रमाणे बँकेकडे रक्कम भरण्यात असमर्थ ठरल्यास. तदनंतर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये खाली नमद प्रतिभत मालमत्तेसमोर बँकेद्वारा कारवाई केली जाईल आणि जे संपूर्णत: कर्जदार आणि त्यांचे वारसदारांच्या जोखिम, मुल्य व परिणामावर असेल.

# स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.११०३, ११वा मजला, ए विंग, इमारत क्र.०६, नक्षत्र ग्रीन्स म्हणून ज्ञात इमारत, नक्षत्र ग्रीन्स ए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., क्षेत्रफळ ३०५ चौ.फु., जुना सर्व्हे क्र.२९९, नविन सर्व्हे क्र.३५१, हिस्सा क्र.४/ए, ४/बी, जुना सर्व्हे क्र.२६६, नविन सर्व्हे क्र.३५१, हिस्सा क्र.०६, जुना सर्व्हे क्र.२९८, नविन सर्व्हे क्र.३५२, हिस्सा क्र.३, गाव जुचंद्र, नायगाव (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०८, वसई विरार महानगरपालिकेच्या मर्यादेत. प्राधिकृत अधिकारी दिनांक: १४.०२.२०२२ ठिकाण: मुंबई स्टेट बँक ऑफ इंडियाकरिता

#### निधी मर्कन्टाईल्स लिमिटेड CIN:L51909MH1985PLC138577

**नोंदणीकृत कार्यालयः** बी/३०६–३०९, डायनॅस्टि बिझनेस पार्क, संगम सिनेमा समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. दूर::०२२-६१११५२२२, फॅक्स:०२२-२८२२७८६५ E-mail:nml.mumbai@gmail.com | Websie:www.nidhi.net.in

# विशेष सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

- कंपनीच्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवार, १० मार्च, २०२२ रोजी स.११.३०वा. बी/३०६-३०९ डायनॅस्टि बिझनेस पार्क, संगम सिनेमा समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ येथे १४ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्य सचनेत नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. कंपनी / दिपॉझिटरी यांच्याकडे ई-मेल नोंढणी असलेल्या सभासढांना ईजीएम सूचनेच्या विद्युत प्रती पाठविल
- आहेत. तसेच, ही कागदपत्रे कंपनीचे संकेतस्थळ <u>www.nidhi.net.in</u> आणि कलकता स्टॉक एक्सचेंज लिमिटेडचे संकेतस्थळ <u>www.cse-india.com</u> येथे उपलब्ध आहे.
- कंपनीज ॲक्ट २०१३ मधील सेक्शन १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) २०१४ सुधारित नियम आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन ४४ आणि रेग्युलेशन २०१७ च्या अनुसार सेन्ट्रल 8 पॉॅंझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे ढेण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सेवेमार्फत विद्युत स्वरुपात किंवा ईजीएममध्ये पोर्लींग पेपरने मत देण्याचा पर्याय सदस्यांना असेल. सदस्यांना कोणताही एक पर्याय अर्थात रिमोट ई-वोर्टिंग किंवा ईजीएसमध्ये पोर्लींग पेपरने मतदान करता येईल. जर सदस्याने दोन्ही पद्धतीने त्यांचे मत दिल्यास रिमोट ई-वोर्टिंगने दिलेले मत ग्राह्य धरुन पोर्लींग पेपरने दिलेले मत अवैध ठरवले जाईल. समेपुर्वी रिमोट ई-वोर्टिंगने मत बिलेल्या सबस्यास सभेत हजर राहता येईल परंतु पुन्हा मत बेण्याचा अधिकार असणार नाही. रिमोट ई-वोर्टिगची सविस्तर माहिती ईजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी खालील बार्बीची नोंद घ्यावी.
- अ. दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी सोमवार, ०७ मार्च, २०२२ रोजी स.९.००वा. सुरू होईल आणि बुधवार, ०९ मार्च, २०२२ रोजी सायं,७.००वा. संपेल. तढनंतर सीडीएसएलढ़ारे रिमोट ई-वोटिंग बंब केले जाईल. मत ढेण्याची पद्धत ईजीएम सूचनेत नमुद आहे. ई-मतदानाची सुविधा www.evotingindia.com या लिंकवर उपलब्ध असेल. रिमोट ई-वोर्टिंग ईजीएमपुर्वी आणि ई-वोर्टिंग प्रक्रिया ईजीएम सूचनेत नमुद आहेत. सदस्यांचे मतदान अधिकार नोंढ तारखेला कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर असतील.
- ब. जर कोणा व्यक्तीने नोंद्र दिनांक अर्थात ३ मार्च, २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि भागधारणा घेतली असल्यास त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि ज्या व्यक्तींनी आधीच सीडीएसएलवर ई-मतदानासाठी नोंदणी केलेली आहे, ते सभासद तोच युझर आयडी आणि पासवर्ड ई-मतदानासाठी वापरू
- क. ईजीएममध्ये पोर्लीग पेपरने मतदानाची सविधा उपलब्ध असेल आणि सभेत उपस्थित सदस्य जे रिमोट ई-वोर्टिगने मत देणार नाहीत त्यांना पोलींग पेपरने मतदानाचा अधिकार असेल.
- ड. ई-मतदानाविषयी काही शंका असल्यास सभासद् फ्रिकेंटली आरूकड क्रेशन, सीडीएसएलच्या संकेतस्थळ www.evotingindia.com वरील डाऊनलोड विभागातील माहितीपत्रक पाह् शकतात किंव helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करू शकतात र्किवा ०२२-२३०७८७३८ व ०२२-२३०७८७४२/४३.
- मे. आर. महाडे श्वर ॲण्ड कंपनी, कार्यरत कंपनी सचिव यांना ई-मतदान आणि द्रस्थ ई-मतदान य प्रक्रियेची निरीक्षण आणि पारदर्शक छाननी करण्यासाठी निवडण्यात आलेले आहे. कंपनीज ॲक्ट २०१३ च्या नियम ९१ च्या अनुसार कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर आणि शेअर ट्रान्सफर बुक
- शुक्रवार, ०४ मार्च, २०२२ ते गुरुवार, १० मार्च, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधरण सभे च्य **कारणासाठी बंद राहतील.**

निधी मर्कन्टाईल्स लिमिटेडकरि

विशाखा पांड्य

# सिंधुदुर्ग: एकही कोरोनाबाधित नाही

जाहिर सुचना मी, कमरून अजीज अन्सारी राहणार: रूम

नं. २८२, गणेश नगर झोपडपट्टी, नेशनल

हाईवे जवळ, लिज्जत पापड समोर

बोरीवली (पूर्व), मुंबई- ४०००६६. जाहीर

करते की माझे पित अजीज अन्सारी यांचा मृत्य

दि. ०१/१२/२०२१ रोजी झाला. त्यांचे नावावर

BAJAJ AUTO RE COMPACT CNG

PERMIT NO. 20392/BO/2016

ऑटो रिक्षा रजीस्टर्ड आहेत. ज्याचे कानुन

वारिस मी कमरून अजीज अन्सारी आहे

आणी माझे नावावर ट्रान्सफर करण्यासार्ठ

R.T.O. BORIVALI येथे अर्ज केला आहे. ज

कोणाला काही हरकत असल्यास त्यांनी १५

दिवसांचे आत R.T.O. BORIVALI येथे संपर्क

PUBLIC NOTICE

SHRI. RAJESH RAMESHCHANDRA

SHAH a member of the Necklace

View Co-Operative Housing Society

Ltd., having address at 96

Walkeshwar Road, Opp. White

House, Mumbai - 400 006 and holding

Flat No. 201/202 in the building of the

society, died on 14.01.2019 withou

The society hereby invites claims and

objections from the heir or othe

claimants/ objector or objections to the

transfer of the said shares and interes

of the deceased member in the capital

property of the society within a period

notice, with copies of such documents

and other proofs in support of his/ her

their claims/ objections are receive

within the period prescribed above, the

shares and interest of the decease

member in the capital property of th

society in such manner as is provided

under the Bye-laws of the society. The

claims/ objections, if any, received by

the society for transfer of shares and

interest of the deceased member in the

capital/ property of the society shall be

dealt with in the manner provide

For and on behalf of The Necklace View CHS Ltd.

जाहीर नोटीस

पदर जाहीर नोटीसीव्हारे तमाम जनतेस कळविण

ाते की. श्रीमती, वासंती नथराम माळी ह्या सदनिव

क्र. बी/३०४, ग्रेस सरोवर को.ऑ.ही.सो.लि., बिल्डींग

i, ६, ग्रेस कॉलनी, गांव मौजे बोळींज, विरार (पश्चिम)

ता. वसई. जि. पालघर चे मालक आहेत तरी त्यां

दिनांक १६/०२/२०२१ रोजी निधन झाले आहे त्यां

गमनिर्देशन केलेले नव्हते त्यांच्या अगोदर त्यांचे पर

थ्री. नथुराम चांगु माळी यांचेही दिनांक ०१/१२/२००

रोजी निधन झाले आहे आणि आता श्रीमती, वासं

नथराम माळी यांच्या पश्चात त्यांची मलगी व आमचे

अशिल सौ. सोनम संदिप कावणकर (पर्वाश्रमीची उ

नथराम माळी) हे त्यांचे वारस आहेत तरी त्यांनी सद

मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतर्र

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालम

करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किं

नागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण

हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळव

तंबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कळरर

कब्जा,गहाण,दान,बक्षीस,करार,मृत्युपत्र,कोर्ट दरबा

वा अन्य कोणत्याही प्रकार चा हवक . हितसंबंध . हिस्स

अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पराव्यास:

ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आ

**कोणचाही कोणत्याही प्रकार चा हक्क**, हितसंब

हेस्सा अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिव

आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिकेसंबंधी

ॲड. निशिगंधा जयंत परब

म्हील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याक

पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि. , दिपव

मेडीकल जवळ. एस. टी. डेपो रोड. नालास

ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०३

. हरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत

तंस्थेकडे अर्ज केला आहे

करण्यासंबंधी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्याद<u>ी</u>

Sd/- Hon. Secretary

Date: 15/02/2022

under Bye-laws of the society

making any nomination.

सिंधुदुर्ग, दि.१४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना राग्णसंख्या बरीचशी कमी झाली. सोमवारी ढ्पारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५५ हजार ४६५ झाली आहे. आज ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार २७२ झाली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या आज तीनशेच्याही खाली गेली असून ती आता २८७ झाली आहे.

# NDRTON ग्राईंडवेल नॉर्टन लि.

कॉर्पोरेट ओळख कमांक - एल २६५९ ३एमएच१९५० पीएलसी००८१६ ३ जनानारः जाळ्ळाळामा का न्यारच राष्ट्रमध्यप्रदारभाषायार प्रशासकार ज्ञासिक स्वार्मिक स्वार्मिक स्वार्मिक स्वार्मिक **नौंदणीकृत कार्यालयः** ५ सत्, होला विवासे सार्मिक, अधेरी-कुलो डेड, सरोळ, अधेरी पूर्वा∫, मुंबई ४०००५९. दूरव्यनी: +९१ २२४०२१ २१२४ <sup>®</sup>फॅससः +९१ २२४०२१ २१०२ ईमेलः sharecmpt.gno@saint-gobain.com वेबसाइटः www.grindwellnorton.co.in

टपाल मतदान सूचना

यांची नियुक्ती करण्याचा सामान्य ठराव.

कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') च्या कलम ११० च्या अनुषंगाने, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) सुधारित केल्यानुसार (कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुनअधिनियमांसह) सध्य नागू आहे, सहकार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेली परिपत्रके दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०. २२/२०२० रोजीच्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० द्वारे दिनांक १५ जुन २०२० ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ आणि २०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१ रोजी सीएएम आणि सीएपूरर इतर लागू असलेले नियम आणि नियम, जर असतील तर, कंपनी पोस्टल बॅलटद्वारे (रिमोट ई-व्होटिंगद्वारे) सदस्यांची मंजूरी मागत आहे खाली दिलेल्या ठरावांवर आणि ३ फेब्रुवारी २०२२ च्या पोस्टल बॅलेटच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, याच्याशी संबंधित स्पष्टीकरणात्मक विधानासह :

- कंपनीचे संचालक म्हणून श्री. कृष्ण प्रसाद (संचालक ओळख क्रमांक ००१३०४३८) यांची
- श्री. कृष्ण प्रसाद (संचालक ओळख क्रमांक ००१३०४३८) यांची कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्याचा सामान्य ठराव.
- कंपनीचे संचालक म्हणून श्री. डेव्हिड एरिक मोल्हो (संचालक ओळख क्रमांक ०९३२६२४९)

कंपनीने १४ फेब्रुवारी २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टपाल मतदान सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. ध्या सुरू असलेल्या कोविड-१९ महामारीचा विचार करून आणि एमसीएच्या परिपत्रकांचे पालन करून टपा तदान फॉर्मसह टपाल मतदानाच्या सचनेची वास्तविक प्रत सदस्यांना पाठवले जात नाही. कंपनीने रिमोट ई च्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यासाठी पात्र सदस्य निश्चित करण्यासाठी शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२ ही कट-ऑफ तारीख मानली आहे. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने टपाल मतदान सचना केवळ माहितीच्य

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) कंपनीच्या संचालक मंडळाने रिमोटई-व्होटिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी नियुक्त केले आहे. रिमोट ई-व्होटिंगचा कालावधी मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी (भाप्रवे सकाळी ९:००) वाजता सरू होईल आणि बधवार, १६ मार्च, २०२२ रोजी (भाप्रवे ५:०० वाजता बंद होईल, बुधवार, १६ मार्च, २०२२ रोजी (५:००वा भाप्रवे) रिमोटई-व्होटिंग एनएसडीएलद्वारे अक्षम केले

श्री. पी.एन. पारीख (सदस्यत्व क्रमांक एफसीएस ३२७, सीपी १२२८) किंवा त्यांना नापास करणे श्री. मितेश धबलीवाला (सदस्यत्व क्रमांक एफसीएस ८३३१, सीपी ९५११) आणि त्यांना नापास करणे, क. सरवरी शा (सदस्यत्व क्रमांक एफसीएस ९६९७, सीपी ११७१७) टपाल मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी पारिख ॲण्ड असोसिएट्सचे कार्यरत कंपनी सचिवांची तपासनीस म्हणून नियुक्ती करण्यात

टपाल मतदानाची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.grindwellnorton.co.in, एनएसडीएल ची वेबसाइट www.evoting.nsdl.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे. डिमटेरिअलाइज्ड आणि वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी तसेच ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल आयडी नोंदवलेले नाहीत त्यांच्यासाठी रिमोट ई-व्होटिंगच्या प्रक्रियेच्या सचना नोटिसमध्ये दिल्या

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि शेअरधारकांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकता किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३०वर कॉल करू शकता किंवा श्री. तेजस चतुर्वेदी यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता.

रिमोट ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानाचे निकाल रिमोट ई-व्होटिंग संपल्यापासून ४८ तासांच्या आत तपासनीसांचा भहवाल मिळाल्यावर घोषित केले जातील. तपासनीसांच्या अहवालासह असे निकाल कंपनीच्य www.grindwellnorton.co.in या वेबसाइटवर Investor Information>Corporate Governance>Voting Results आणि तपासनीसांचा अहवाल या विभागांतर्गत उपलब्ध असतील आणि शेअर्सची सूचीबध्द असलेल्या स्टॉक एक्स्चेंजला आणि एनएसडीएल ला कळवले जाईल.

> ग्राईंडवेल नॉर्टन लि.करिता सही/ के. विस्वेस्वरन कंपनी सचिव

> > सदस्यत्व क्र.ए१६१२३

ठिकाणः मुंबई दिनांकः १४ फेब्रुवारी, २०२२

# **MUDRA FINANCIAL SERVICES LIMITED**

3rd Flr. d Flr., Vaastu Darshan, "B" Wing, Above Central Bank of India, Azad Rd., Andheri (E), Mumbai - 400 069. **Tel**. No. 022 - 61919293 **Email** : mudrafinancial.1994@gmail.com **website** : www.mudrafinancial.net

Audited Financial Decults for the Overtox and Nine Months Ended 21 of December 2021

	(	uarter Ended		9 Moi	9 Months Ended		
Particulars	31-Dec-21	30-Sep-21	31-Dec-20	31-Dec-21	31-Dec-20	Year Ended 31-Mar-21	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total Income from operations	1,185,700	3,524,064	9,469,409	5,538,774	15,922,346	16,011,560	
Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	358,943	2,616,720	8,694,119	3,104,079	14,098,123	12,807,885	
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	358,943	2,616,720	8,694,119	3,104,079	14,098,123	12,807,885	
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	177,918	2,186,230	7,083,463	2,398,504	11,416,882	10,269,364	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	177,918	2,186,230	7,083,463	2,398,504	11,416,882	10,269,364	
Equity Share Capital	50,100,000	50,100,000	50,100,000	50,100,000	50,100,000	50,100,000	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	45,968,418	
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operation)							
1. Basic:	0.04	0.44	1.41	0.48	2.28	2.05	
2. Diluted:	0.04	0.44	1.41	0.48	2.28	2.05	

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity (https://www.mudrafinancial.in/). For Mudra Financial Services Limited Sd/-Dipen Maheshwari

Place : Mumbai Managing Director DIN: 03148904 Date: 14th FEBRUARY 2022

#### NS Oxymoron Advisors Private Limited CIN: U74110MH2008PTC182827.

Flat No 2, A Wing, 2nd Floor, Llyods Garden, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi Mumbai MH 400025 Contact: 022-40987600, E-mail: finance@netscribes.com, Website:www.oxymoronadvisors.com

EX	TRACT OF STATEMENT OF UNAUDITED FIN	NCIAL RESULT FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 202					
							unt In IN
Sr.	D		Quarter En	ded	Nine Mont	hs Ended	Year Ende
No	Particulars	31.12.2021 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.03.202 (Audited
1.	Total Income from Operations	-	-	-	-	-	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(130,448,951)	(95,409,040)	(7,163)	(225,866,071)	(14,528)	(27,50
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(130,448,951)	(95,409,040)	(7,163)	(225,866,071)	(14,528)	(27,50
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(130,448,951)	(95,409,040)	(7,163)	(225,866,071)	(14,528)	(27,50
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	195,615	46,438	-	242,053	-	
6.	Paid up Equity Share Capital	100,000	100,000	100,000	100,000	100,000	100,0
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	(226,129,073)	(139,581)	(111,359)	(225,997,572)	(103,994)	(131,50
8	Securities Premium Account	<u> </u>	-	i -		-	'
9	Net worth	(226,029,073)	(39,581)	(11,359)	(225,897,572)	(3,994)	(31,50
10	Outstanding Debt	1,965,000,000	-		1,965,000,000	-	'
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	
12	Debt Equity Ratio	(9)	-	-	-	-	
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	1. Basic:	(13,045)	(9,541)	(1)	(22,587)	(1)	
	2. Diluted:	(13,045)	(9,541)	(1)	(22,587)	(1)	
14	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	
15	Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-	
16	Debt Service Coverage Ratio	-	-	-	-	-	
17	Interest Service Coverage Ratio	(0)	-	-	(0)	-	

The above is an extrat of the detailed format of Quarterly Financial Results filled with the Stock Exchange under Regulation 52 (8), reac with Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations). The full formar of the Qurterly Financials Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.oxymoronadvisors.com).

For and on behalf of the Board of Directors

Sourav Mukherjee Dated: 14-02-2022 DIN: 00085678